J. KUMAR INFRAPROJECTS LIMITED



Regd. Off: J. Kumar House, CTS No. 448, 448/1, 449, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400 057, Maharashtra, India, Phone: +91 22 67743555, Fax: +91 22 26730814, Email: investor.grievances@jkumar.com

Website: www.jkumar.com, CIN: L74210MH1999PLC122886

30th June, 2025

Τo,

The Department of Corporate Services

BSE Ltd

Phiroze Jeejeebhoy Towers Mumbai Samachar Marg Mumbai - 400 001

Scrip Code: 532940 ISIN: INE576I01022 The Listing Department

National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, Plot No. C/1, G- Block Bandra- Kurla Complex, Bandra East

Mumbai-400 051 Scrip Symbol: JKIL

Sub: Newspaper Publication- Postal Ballot

Ref: Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015.

Dear Sir,

The Notice of the Postal Ballot dated 17th June, 2025, sent to the Shareholders on 27th June, 2025 through e-mails, pursuant to the aforesaid subject, we enclose herewith copy of the public notice of the Postal Ballot of the Company, instruction for e-voting and other related information, published **on 30th June, 2025,** in:

- 1. Financial express (English Newspaper in English Language) and
- 2. Mumbai Laksdeep (Marathi Newspaper and in Marathi Language)

Further, the Company has also disseminated the above published information on the Company's website viz., www.jkumar.com.

Yours faithfully

for J. Kumar Infraprojects Ltd

POORNIMA CHINTAKINDI Digitally signed by POORNIMA CHINTAKINDI Date: 2025.06.30 16:53:31 +05'30'

Poornima

Company Secretary

Enclosures: As Above

FINANCIAL EXPRESS



Registered Office: Godown No-1, 234/1234/2, FP-69/3, Sadashiv Kanto, B/h Bajaj Process, Narol Chokdi,

Narol, Ahmedabad, Gujarat, India - 382 405

Contact No.: +91-6357214201; Email id: info@7nrretailltd.in; Website: https://www.7nrretailltd.in/; Contact Person: Ms. Purvi Agrawal, Company Secretary and Compliance Officer

PROMOTERS: MR. UMANG VIJAYKUMAR TRIVEDI***

ISSUE OF UPTO 2,80,06,800# FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 10.00/- EACH ("EQUITY SHARES" OF 7NR RETAIL LIMITED ("7NR" OR THE "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF RS. 10.00/- PER EQUITY SHARE ("ISSUE PRICE"), AGGREGATING UPTO RS. 28,00,68,000/- ON A RIGHTS BASIS TO THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF 1 (ONE) RIGHTS EQUITY SHARE FOR EVERY 1 (ONE) FULLY PAID-UP EQUITY SHARE HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY ON THE RECORD DATE, I.E. 9TH JUNE, 2025 (THE "RECORD DATE"), THE ISSUE PRICE IS EQUAL TO FACE VALUE OF THE EQUITY SHARES.

***Mr. Nikunj Agrawal, Promoter of the Company had applied for Reclassification from Promoter Category to Public Category vide Application No. 192222 dated January 13, 2024 and the said application is under process. Further, Outgoing Promoter has no nexus with the Company and he is not controlling the affairs and Board Structure of the Company.

NOTICE TO ELIG	IBLE EQUITY SHAREHOLI	DERS OF OUR COMPANY
RIGHTS ISSUE	ISSUE CLOSING DATE (OLD)	ISSUE CLOSING DATE (NEW)
PERIOD EXTENDED	MONDAY, JULY 07, 2025	TUESDAY, JULY 22, 2025
RIGHTS ENTITLEMENT	ISSUE CLOSING DATE (OLD)	ISSUE CLOSING DATE (NEW)
PERIOD EXTENDED	TUESDAY, JULY 01, 2025	WEDNESDAY, JULY 16, 2025

ASBA*

Simple, Safe, Smart way of Application - Make use of it!!! *Applications Supported by Blocked Amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account, investors can avail the same. For further details check section on ASBA below.

Please note that in accordance with provisions of applicable circulars issued by SEBI, all QIBs, Non-Institutional Investors and Retail Individual Investors complying with the eligibility conditions prescribed by SEBI, shall only invest in the Issue through ASBA process, unless otherwise permitted by regulatory authorities or under applicable law. Accordingly, all Eligible Equity Shareholders who (a) hold Equity Shares in dematerialized form, (b) have not renounced their Rights Entitlement in part or in full, and (c) are not Renouncees, shall use the ASBA process to make an application in the Issue. Eligible Equity Shareholders who have renounced their Rights Entitlement in part, Renouncees and Eligible Equity Shareholders holding Equity Shares in physical form are not eligible ASBA Investors and must apply for Rights Equity Shares only through the non-ASBA process, irrespective of the application amounts/applicant category.

ASBA Investors should note that the ASBA process involves application procedures that may be different from the procedure applicable to non-ASBA process. ASBA Investors should carefully read the provisions applicable to such applications before making their application through the ASBA process. For details, see "Terms of the Issue - Procedure for Application" on page 153 of the Letter of Offer.

This is to inform the Eligible Shareholders of the Company that the date of closure of the Rights Issue, which opened on Monday, 23rd June, 2025 and scheduled to close on Monday, 7th July, 2025 has now been extended by the Company from Monday, 7th July, 2025 to Tuesday, 22nd July, 2025, vide the Board Meeting dated 28th June, 2025. Additionally, the trading period for the Rights Entitlement ('RE'), which was earlier scheduled to close on Tuesday 1st July, 2025, have been extended to Wednesday, 16th July, 2025, in order to provide an opportunity to shareholders to exercise their rights in the Rights Issue. Accordingly, the last date of submission of the duly filled in CAF (along with the amount payable on application) is Tuesday, 22nd July, 2025. Equity Shareholders of the Company who are entitled to apply for the Rights Issue as mentioned above are requested to take note of the issue closure date as Tuesday, 22nd July, 2025. Accordingly, there is no change in the LOF, CAF and ALOF dated 10th June, 2025 except for modification in the issue closing date; resultant change in indicative time table of post issue activities on account of extension of issue closing date and to the extent stated in the ADDENDUM CUM CORRIGENDUM - NOTICE TO INVESTORS published in the advertisement dated Saturday, 28th June, 2025 which appeared n newspapers on Monday, 30th June, 2025.

> For, 7NR Retail Limited On behalf of the Board of Directors

Place: Ahmedabad Date: 28th June, 2025 Managing Director

THIS IS APUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE. PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA. THERE WILL BE NO PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES IN THE UNITED STATES.



K K SILK MILLS LIMITED

Corporate Identity Numbers: U17120MH1991PLC063074

Our Company was originally incorporated as "Marrish Weaving Industries Private Limited" as a private limited company, under the provisions of the Companies Act, 1956 vide Certificate of Incorporation dated August 26, 1991 issued by Registrar of Companies, Bombay having Registration Number 11-63074. The name of our company was changed to "K.K. Sik Mills Private Limited". Consequent upon change of name a fresh Certificate of Incorporation dated June 01, 2001 was issued by Registrar of Companies, Maharashtra, Mumbai. Subsequently Our Company was converted from a private limited company to public limited company by resolution passed in the Extra-Ordinary General Meeting of the company dated May 17, 2018 and consequently, the name of our Company was changed to "K K Sik Mills Limited" and a fresh certificate of incorporation dated June 06, 2018 was issued to our Company by the Registrar of Companies, Mumbal. The Corporate Identification Number of our Company is U17120MH1991PLC063074. For details of change in registered office of our Company, please refer to chapter titled "History and Corporate Structure" beginning on page no. 143of this Draft Red Herring Prospectus.

> Registered Office: 314, Kewal Industrial Estate, S. B. Road, Delisle Road, Lower Parel (W)- 400013, Mumbai, Maharashtra, India Website: www.kksikmils.com; E-Mail: cs@kksikmils.com; Telephone No: +91 8879779739

Company Secretary and Compliance Officer: Ms. Saachi Rajesh Madnani

PROMOTERS OF OUR COMPANY: MR. MANISH KANTILAL SHAH, MR. NILESH KANTILAL JAIN AND MRS. ASHABEN MANISH SHAH

INITIAL PUBLIC ISSUE OF UPTO 7700000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10/- EACH OF K K SILK MILLS LIMITED ("KKSML" OR THE "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [•]/- PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [•]/- PER EQUITY SHARE (THE "ISSUE PRICE") AGGREGATING TO ₹ [•] LAKHS ("THE ISSUE"), OF WHICH [•] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10/- EACH FOR CASH AT A PRICE OF ₹ [•]/- PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹[•]/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹ [•] LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION i.e. NET ISSUE OF [*] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH AT A PRICE OF ₹ [•]/- PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [•]/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹ [•] LAKHS IS HEREIN AFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE [*]% AND [*]%, RESPECTIVELY, OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹ 10/- EACH. KINDLY REFER TO CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE 252 OF THIS DRAFT RED HERRING PROSPECTUS.

In case of any revision in the Price Band, the Bid/Issue Period will be extended by at least 3 (Three) additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 (Ten) Working Days. In cases of force majeure, banking strike or similar unforeseen circumstances, our Company may, for reasons to be recorded in writing, extend the Bid /Issue Period for a minimum of 1 (One) Working Days, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Issue Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a press release, and also by indicating the change on the respective websites of the BRLM and at the terminals of the members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and the Sponsor Bank, as applicable,

This Issue is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 229 of the SEBI ICDR Regulations and in compliance with Regulation 253 of the SEBI ICDR Regulations AND ALLOCATION IN THE NET OFFER TO THE PUBLIC WILL BE MADE IN TERMS OF REGULATION 253(2) OF THE SEBI (ICDR) REGULATIONS, 2018. (For further details please see "The Issue" beginning of page no. 44 of this Draft Red Herring Prospectus.) A Copy will be delivered for filing to the Registrar of Companies as required under sub-section 4 of section 26 of the Companies Act; 2013 in terms of Regulation 256 of SEBI ICDR Regulations read with the SEBI Circular No. CIR/CFD/POLICYCELL/T 172015 dated November 10, 2015 and Unified Payment Interface (UPI) introduced vide SEBI Circular Ref. SEBWHO/CFDYDILE/CIR/PA2018/138 dated November 01, 2018 all the potential investors shall participate in the issue only through an Application Supported by Blocked Amount (ASBA) process providing details about the bank account which will be blocked by the Self Certified Syndicate Banks (SCSBs) for the same. Further, pursuant to SEBI Circular No. SEBYHO/CRIYDCR2/CIR/P/2019/133 dated November 08, 2019, Individual Investors applying in public offer may use either Application Supported by Blocked Amount (ASBA) facility for making application or under UPI mechanism as the case may be. (For details in this regard specific attention is invited to "Issue Procedure" beginning on the page no. 264 of this Draft Red Herring Prospectus.)

This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 247 of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018("SEBI ICDR Regulations")(Amendment) Regulations, 2025 vide notification dated March 03, 2025, and applicability of corporate governance under SEBI(LODR) Regulation, 2015 on SME companies to inform the public that Our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirement receipt requisite approvals, market conditions and other considerations, a public issue of its Equity Shares and has filed a Draft Red Herring Prospectus dated June 26, 2025 Which has been filed with SME Platform of BSE (BSE SME)

Pursuant to SEBI (ICDR) (Amendment) Regulations, 2025 on March 08, 2025 and applicable corporate governance provisions under SEBI (ICDR) Regulations, 2015 on SME Companies, for fulfilling additional eligibility criteria. The DRHP filed with the SME Platform of BSE (BSE SME) shall be made available to the public for comments, if any, for a period of atleast 21 days from the date of filing, by hosting it on the websites of BSE at www.bseindia.com, the website of the Company at www.kksikmilis.com and the Lead Manager at www.axia/capital.in . Our Company hereby invites the members of the public to give their comments on the DRHP filed with SME platform of BSE (BSE SME) with respect of disclosures made in the DRHP. The members of the public are requested to send a copy of the comments sent to BSE, to our Company and the Lead Manager at their respective addresses mentioned below. All comments must be received by BSE and/or our Company and/or the Book Running Lead Manager on or before 5 p.m. on the 21th day from the aforesaid date of filing of the DRHP with SME Platform of BSE Limited, Companies by post and email shall be accepted.

to read the risk factors carefully before taking an investment decision in this Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue including the risks involved. The Equity Shares issued in the Issue have neither been recommended nor approved by Securities and Exchange Board of India nor does Securities and Exchange Board of India guarantee the accuracy or adequacy of this Draft Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to the section titled "Risk Factors" beginning on page 27 of this Draft Red Herring Prospectus.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised

For details of the share capital and capital structure and the names of the signatories to the Memorandum of Association and the number of shares subscribed by them of the Company, please refer to the chapter "Capital Structure" beginning on page no. 61 of the Draft Red Herring Prospectus. The liability of the members of our Company is limited. For details of the main objects of our Company as contained in the Memorandum of Association, Please refer to the chapter "History and Corporate Structure" beginning on page no143 of the Draft Red Herring Prospectus.

	BOOK RUNNING LEAD MANAGER			
1	VIAI			
T	MIAL			

CAPITAL PVT. LTD. AXIAL CAPITAL PRIVATE LIMITED

SEBI Registration Number: INM000013226 Address: 1018, 10th Floor, Omkar The Summit Business Bay, Andheri East, Mumbai - 400093, Maharashtra, India

Email Id: mb@axialcapital.in Website: www.axialcapital.in

Telephone Number: +91 022 - 4515 3344 Investors Grievance Id: investors@axialcapital.in Contact Person: Mr. Ashish Roongta CIN: U65990MH2022PTC393449

REGISTRAR TO THE ISSUE

(MUFG

MUFG INTIME INDIA PRIVATE LIMITED (Formerly Link Intime India Private Limited) SEBI Registration Number: INR000004058 Address: C-101, 247 Park, 1st Floor, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai 400083, Maharashtra, India

Tel. Number: +91 810 811 4949 To Contact Person: Ms. Shanti Gooalkrishnan Email Id: Kksik smelpo@in.mpms.mufg.com Investors Grievance Id: Kkslk.smeipo@in.mpms.mufg.com Website: www.linkintime.co.in CIN: U67190MH1999PTC118368

KK SILK MILLS LIMITED Name: Ms. Saachi Rajesh Madnani

Address: 314, Kewal Industrial Estate, S. B. Road, Delisle Road, Lower Parel (W)-400013, Mumbai, Maharashtra, India E-mail: cs@kksikmils.com

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Investors can contact our Company Secretary and Compliance Officer, the Lead Managers or the Registrar to the issue, in the case of any pre-issue or post-issue related problems, such as non-receipt of letters of allotment, non-credit of alloted Equity Shares in the respective beneficiary account, non receipt of refund orders and non-receipt of funds by electronic mode etc.

All capitalized terms used and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Draft Red Herring Prospectus.

For KK Silk Mills Limited On Behalf of the Board of Directors

Place: Mumbai Date: June 27, 2025

Saachi Rajesh Madnani Company Secretary and Compliance Officer

Disclaimer: K K Silk Mills Limited is proposing, subject to applicable regulatory and statutory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, an initial public offering of its Equity

Shares and has filled a Draft Red Herring Prospectus with SME Platform of BSE (BSE SME). The Draft Red Herring Prospectus is available on the website of BSE at www.bseindia.com, the website of the Company www.kksikmils.com and the Lead Manager at www.axialcapital.in . Any potential investor should note that investment in equity shares involves for high degree of risk and are requested to refer to the section filed "Risk Factors" beginning on page no. 27 of the Draft Red Herring Prospectus. Potential investors should not rely on the Draft Red Herring Prospectus filed with BSE for making any investment. decision. This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. This Announcement does not constitute an offer of Securities for sale in any Jurisdiction, in the United States, and any securities described in this announcement may not be offered or sold in the United States and will not be registered under the US Securities Act of 1933, as amended, or an exampling frame registration. Any public offering of securities to be made in the United States will be made by means of a prospectus that may be obtained from the company and that will contain detailed information about the company and management, as well as financial statement. There will be no public offering of the Equity Shares in the United States.

CIN: L74210MH1999PLC122886

J. KUMAR INFRAPROJECTS LIMITED

Regd Off: J. Kumar House, CTS No. 448, 448/1, 449, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400 057, Maharashtra, India, Phone: +91 22 67743555. Fax: +91 22 26730814,

Email: investor.grievances@jkumar.com, Website: www.jkumar.com,

Notice for the Attention of Members of the Company

Members of the Company are hereby informed that a Postal Ballot Notice (Notice) dated 17" June, 2025 seeking their approval in respect of the Special resolution set out in the Notice has been sent electronically pursuant to the circulars issued by the Ministry of Corporate Affairs to the members whose email address is registered with the Depository Participant(s)/ Depositories/the Company/Bigshare Services Private Limited, Company's Registrar and Transfer Agent as on Friday, 20th June, 2025 i.e., cut off date. The Company has completed electronic dispatch of the Notice on Friday, 27th June, 2025. The Notice is available on the Company's website at www.jkumar.com, BSE Limited www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited www.nseindia.com and National Securities and Depositories Limited (NSDL), https://nsdl.co.in/. Members who have not received the Notice may download it from the above-mentioned websites.

Instructions for e-voting

The Company is providing to its members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed in the said Notice only by electronic means("evoting"). The Communication of the assent or dissent of the members would take place through remote e-voting process only. The Company has engaged the services of NSDL as the agency to provide the e-voting facility. Members can cast their votes during the period mentioned herein below:

Commencement of e-voting 9.00 a.m. (IST) on Wednesday, 02" July, 2025 5.00 p.m. (IST) on Thursday, 31" July, 2025 End of e-voting

E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the aforesaid period Manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and members who have not registered their email address has been provided in the Notice. The manner in which persons, who have forgotten the User ID and Password can obtain/generate the same, has also been provided in the said Notice. Only a person, whose name is recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners, as on the cut-off date maintained by the Depositories shall be entitled to participate in the e-voting. A person who is not a member as on the Cut Off date, should treat the Notice for information purpose only. The resolutions, if approved shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Thursday, 31st July, 2025. The results of e-voting will be announced within two working days from the conclusion of the voting and will be displayed on the Company's website at www.jkumar.com. The results will be simultaneously communicated to the Stock Exchanges. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022 -4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre at evoting@nsdl.com.

> By order of the Board For J. Kumar Infraprojects Limited Sd/-

Place: Mumbai, Date : 28" June, 2025

Poornima Reddy Company Secretary

PUBLIC CAUTION NOTICE

ASSETS OF M/S. FAIRDEAL SUPPLIES LIMITED (UNDER CIRP) Notice is hereby given to the public at large that Fairdeal Supplies Ltd., the Corporate Debtor is undergoing Corporate Insolvency Resolution Process (CIRP) pursuant to the order dated 19.03.2024

As per the books of records of the Corporate Debtor along with documents available with us, several assets comprising of Land & Building, Plant & Machineries, Furniture and Fixtures, Windmills are located at Gujarat, Tamil-Nadu, Karnataka, Maharashtra & West Bengal. The Interim Resolution Professional (IRP), appointed by the Hon'ble NCLT, Kolkata Bench, is in the process of inviting Expressions of Interest from Prospective Resolution Applicants for resolution of the

passed by the Hon'ble National Company Law Tribunal, Kolkata Bench

wherein the undersigned is appointed as the Interim Resolution

Corporate Debtor. Caution to General Public:

It has come to our attention that certain individuals, corporate entities and representatives of erstwhile management are attempting to interfere with the said property(s) and may be engaged in effort to create false or illegal third-party rights by way of purported sale deed, lease deeds, tenancy agreements, MOU, rent receipts or other instruments, without the knowledge or consent of the undersigned.

Such attempts are fraudulent, illegal and constitute criminal misconduct.

Members of the public including prospective buyers, tenants, financial institution, Government Bodies and all other are hereby cautioned not to enter any transaction or arrangement, in any manner whatsoever, directly or indirectly, with any person or entity other than the undersigned, without prior written consent.

Any such transaction made in contravention of this notice or any party dealing with unauthorised persons shall do so at their own risk, cost and consequences of the transacting parties and shall not be binding on the Corporate Debtor or the IRP. The IRP shall not be liable in any manner for such unauthorized transactions. The undersigned reserves the right to initiate appropriate civil and criminal proceedings against all such persons and any third party who facilitates or acts upon such fraudulent documents.

This notice is being issued in the public interest of transparency and to safeguard the assets of the Corporate Debtor i.e. Fairdeal Supplies Ltd. undergoing CIRP and to prevent the creation of any false or misleading third-party claims.

For further details or legitimate inquiries, interested parties may contact the IRP at the following details: Name: Bijay Murmuria

IBBI Reg. No.: IBBI/IPA-001/IP-N00007/2016-17/10026 AFA Valid upto: 31-12-2025

Registered address with IBBI: 6A Geetanjali Apartment, 8B Middleton Street, Kolkata - 700071, West Bengal Registered E-mail ID with IBBI:

bijay murmuria@sumedhamanagement.com Process specific E-mail address : ip.fairdeal@gmail.com

Place : Kolkata Date : 30th June, 2025

THIS IS PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSE ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA. INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE STOCK EXCHANGES IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL DISCLOSURE AND REQUIREMENTS) REGULATIONS, 2018 AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS")

PUBLIC ANNOUNCEMENT





SHREE RAM TWISTEX LIMITED

CORPORATE IDENTITY NUMBER: U17120GJ2013PLC078074

Our Company was originally incorporated as a limited company in the name of 'Shree Ram Twistex Private Limited' vide certificate of incorporation dated December 31, 2013, issued by the Registrar of Companies, Gujarat, Dadra and Nagar Havelli. Upon the conversion of our Company to a public limited company, pursuant to a resolution passed by our Board dated July 1, 2024 and a special resolution passed by our Shareholders dated July 26, 2024, the name of our Company was changed from 'Shree Ram Twistex Private Limited' to 'Shree Ram Twistex Limited' and a fresh certificate of incorporation dated September 18, 2024, was issued by the Registrar of Companies.

Registered Office: 566P1, Umwada Road, Near Bajrang Cotspin, Gondal, Rajkot - 360 311, Gujarat, India Contact Person: Sejal Tapan Gajjar, Company Secretary and Compliance Officer; Tel: +91 75100 12200 E-mail: cs@shreeramtwistex.com; Website: www.shreeramtwistex.com

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO 1,06,00,000* OF ₹10 EACH ("EQUITY SHARES") OF SHREE RAM TWISTEX LIMITED ("OUR COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF [+] PER EQUITY SHARE (INCLUDING A SECURITIES PREMIUM OF ₹ [+] PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") AGGREGATING UP TO ₹ [+] LAKH ("THE ISSUE"). THE ISSUE WILL CONSTITUTE [•] % OF OUR POST-ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL

OUR PROMOTERS: BHAVESHBHAI BHIKHUBHAI RAMANI, JAY ATULBHAI TILALA, AND NIDHI BHAVESHBHAI KOTHARI

Subject to finalization of basis of allotment THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹10 EACH. THE ISSUE PRICE IS [+] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND AND THE

MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGER AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITIONS OF [+] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER), ALL EDITIONS OF [+] (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER, AND [+] EDITIONS OF [+] (A WIDELY CIRCULATED GUJARATI DAILY NEWSPAPER) GUJARATI BEING THE REGIONAL LANGUAGE OF GUJARAT WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED). AT LEAST 2 (TWO) WORKING DAYS PRIOR TO THE BID/ISSUE OPENING DATE, AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE STOCK EXCHANGES FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH THE SEBI ICDR REGULATIONS.

In case of any revision in the Price Band, the Bid/ Issue Period will be extended by at least 3 (three) additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 (ten) Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company may, for reasons to be recorded in

writing, extend the Bid / Issue Period for a minimum of 1 (one) Working Days, subject to the Bid/ Issue Period not exceeding 10 (ten) Working Days. Any revision in the Price

Band and the revised Bid/ Issue Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice, and also by indicating the change on the website of the BRLM and at the terminals of the Members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and the Sponsor Bank, as applicable. This Issue is being made in terms of Rule 19(2)(b) of the SCRR read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations. The Issue is being made for at least 25% of the post-Issue paid-up Equity Share capital of our Company. The Issue is being made through the Book Building Process in terms of Regulation 6(2) of the SEBI ICDR Regulations, wherein at least 75% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs" and such portion, the "QIB Portion"), provided that our Company, in consultation with the BRLM, may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors and the basis of such allocation will be on a discretionary -basis (the "Anchor Investor Portion"), out of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from the domestic Mutual Funds at or above the price at which Equity Shares are allocated to Anchor Investors ("Anchor Investor Allocation Price") in accordance with the SEBI ICDR Regulations. In the event of undersubscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the QIB Category (excluding the Anchor Investor Portion) ("Net QIB Portion"), Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, subject to valid Bids being received at or above the Issue Price and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. If at least 75% of the Issue cannot be Allotted to QIBs, then the entire application money will be refunded forthwith. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not more than 15% of the Net Issue shall be available for allocation to Non-Institutional Bidders ("NIBs") of which (a) one-third portion shall be reserved for applicants with application size of more than ₹2.00 Lakhs and up to ₹10.00 Lakhs; and (b) two-thirds portion shall be reserved for applicants with application size of more than ₹10.00 Lakhs, provided that the unsubscribed portion in either of such sub-categories may be allocated to applicants in the other sub-category of Non-Institutional Bidders, in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Issue Price. Further not more than 10% of the Net Issue shall be available for allocation to Retail Individual Bidders ("RIBs") in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Issue Price. All Bidders (except Anchor Investors) are mandatorily required to utilise the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA accounts and UPI ID (defined hereinafter) in case of UPI Bidders (defined hereinafter), as applicable, pursuant to which their corresponding Bid Amount will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or by the Sponsor Bank(s) under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of the respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Issue through the ASBA Process. For further details, see "Issue Procedure" on page 394.

This public announcement is being made in compliance with the provision of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt requisite approvals, market conditions and other considerations, to undertake initial public offering of its Equity Shares pursuant to the offer and DRHP which has been filed with the SEBI on December 27, 2024.

Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with the SEBI shall be made available to the public for comments, if any, for a period of at least 21 days, from the date of such filling by hosting it on the website of the SEBI at www.sebi.gov.in, Stock Exchanges i.e. BSE at www.bseindia.com. NSE at www.nseindia.com and the website of the Company at www.shreeramtwistex.com and at the website of BRLM i.e. Interactive Financial Services Limited at www.ifinservices.in. Our Company hereby invites the members of the public to give their comments on the DRHP filed with the SEBI with respect to disclosures made in DRHP. The members of the public are requested to send a copy of their comments to SEBI, to Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLM at their respective addresses mentioned below. All comments must be received by SEBI, and/or our Company and/or Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLM in relation to the offer on or before 5 p.m. on the 21" day from the aforesaid date of filing the DRHP with SEBI.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue, including the risks involved. The Equity Shares in the Issuer have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of this Draft Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 36.

Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be made after the Red Herring Prospectus ('RHP') has been filled with RoC and must be made solely on the basis of such RHP as there may be material changes in RHP from the DRHP. The Equity Shares, when offered through the RHP, are proposed to be listed on the main board of the Stock Exchanges. For details of the main objects of our Company as contained in its Memorandum of Association, see "History and Certain Corporate Matters" on 216.

The liability of the members of our Company is limited. For details of the share capital, capital structure of our Company, the names of the signatories to the Memorandum of

Association and the number of shares of our Company subscribed by them of our Company, please see "Capital Structure" beginning on page 88.

BOOK RUNNING LEAD MANAGER Interactive Financial Services Limited

Contact Person: Jaini Jain

Office No. 508, Fifth Floor Priviera, Nehru Nagar Ahmedabad 380015, Gujarat, India Tel: +91 079-4908 8019 / +91 98980 55647

Email: mbd@ifinservices.in

SEBI Registration No: INM000012856

Investor Grievance Email: info@ifinservices.in Website: www.ifinservices.in



REGISTRAR TO THE ISSUE Bigshare Services Private Limited

Office No. S6-2, 6th Floor Pinnacle Business Park Next to Ahura Center Mahakali Caves Road Andheri East Mumbai - 400 093 Maharashtra, India

Telephone: +91 22-6263 8200 Contact Person: Vinayak Morbale E-mail: ipo@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com Investor Graiviance Email: investor@bigshareonline.com

SEBI Registration No.: INR000001385

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

SHREE RAM TWISTEX LIMITED On behalf of the Board of Directors

Date: June 30, 2025 Place: Rajkot

Sejal Tapan Gajjar Company Secretary and Compliance Officer SHREE RAM TWISTEX LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other

considerations, to undertake an initial public offering of its Equity Shares and has filed the DRHP with SEBI. The DRHP is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in, Stock Exchanges i.e. BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com respectively and is available on the website of the Company at www.shreeramtwistex.com and at the website of BRLM i.e. Interactive Financial Services Limited at www.ifinservices.in. Bidders should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating such risk, see the section titled 'Risk Factors' that will be included in the RHP. Potential Bidders should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision. The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities law in United States, and

unless so registered, and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to the registration requirements of the U. S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in 'offshore transactions' in reliance of Regulations and the applicable laws of each jurisdiction where such offers and sales are made. There will be no public offering of the Equity

epaper.financialexpress.com

Maharashtra, 400013 registered in the name of the following Share Name of the Shareholders Folio No. Certificate No. of Number Shares

SUCHITHRA 0030543 22932 3483201-3483300 100 M YASHAVANTHA 0030543 31278 3911428-3911527 100 The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate. Any person who has any claim in respect of the said share certificate should lodge such claim with the Company or its Registrar

said share certained should solge such claim with the Company or its registrar and Transfer Agents MUFG. Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1° Floor, L.B.S. Marg, Vikroli (W), Mumbai – 400083 Tel: +91810811676 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate.

Place: Mumbai Mr M YASHAVANTHA KAMATH

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN orm the General Public that following share certificate TCPL PACKAGING LIMITED having its Registered Office at EMPIRE MILLS COMPLEX, 414, SENAPATI BAPAT MARG, LOWER PAREL (WEST), Mumbai, Maharashtra, 400013 registered in the name of the following Shareholders have

Name of the Shareholders Folio No. Certificate Distinctive No. of No. No. Number Shares SUDHA G KAMATH 0030346 31213 3907805-3907904 100 M GANESH KAMATH 0030346 7052 1895201-1895300 100 The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate. Any person who has any claim in respect of the said share certificate should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents MUFG Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1º Floor, L B S Marg, Vitroli (W), Mumbai - 400033 Tel: 99150811676 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the

days of publication of this nouse and the Share Certificate.

Impany shall proceed to issue Duplicate Share Certificate.

Mrs. SUDHA G KAMATH Mr M GANESH KAMATH

CAPRI

कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेड सीआयएन:एल६५९२१एमएच१९९४पीएलसी१७३४६९

र्यालयः ५०२, टॉबर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. द्र.:९१-२२-४३५४८२००, फॅक्स:९१-२२-४०८८८१७०, ई-मेल:complaince.officer@capriglobal.in, चेबसाईर:www.caprigloans.in

ळोबेळी सुधारितप्रमाणे गुंतवणूकदार जिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ च्या नियम ६ नुसार आणि कंपनी कायदा २०१६ च्या मानुसार कंपनीच्या भागधारकांना सूचना देण्यात येत आहे की, सदर लाभांत घोषित झाल्यानंत धारकादारे मागील 🖫 निवमिल वर्षे किया स्वापेक्षा काळाकीला कोणलेही लाभांताबर दावा केलेल ल्यास विलीय वर्ष २०१७-१८ करिता दावा न केलेले/देज्यात न आलेले लामांश गंतवनकटा क्षण व संरक्षण निधी खाते (आयईपीएफ) बात ०३.०९.२०२५ रोजी हस्तांरीत केले जाईल. कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) सहवाचिता गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी धिकरण (लेखा, लेखापरिकाण, हस्तांतरण व परतावा) अधिनिवम, २०१६, त्यानुसार ७ सलग वर्पाकरिता देण्यात न आलेले/दाबा न केलेले लाभाश आवर्डपीएफमध्ये हस्तांतरीत केले जातील. क्रणन सर्व श्रेअमें जे सन २०१७-१८ पासन ७ सलग वर्षेकरिता टिलेले नाही/दावा केलेले नाही असे लाभांश आयर्डपीएफमध्ये हस्तांतरीत केले जातील.

न्या भागधारकांनी वित्तीय वर्ष २०१७-१८ अर्डन त्यापुढे लाभांशावर दावा केलेला नाही त्यांनी आमर्थ

पांच्या उपलब्ध पत्यावर वैयक्तीक सूचना पाठवून लाभाशावर दावा करण्यात सङ्का दिलेला आहे.

Truhome

कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेडकरित सही /

(यशेष भट्ट) कंपनी सचिव

सार्वजनिक सूचना पाद्वारे सूचना देण्यात येत आहे की **श्री. कपिल रणछोडलाल सुतार** हे फ्लॅट क्र. 401, क्षेत्रफळ 22:

ची,फुट(कार्पेट एरिया), चौथ्या मजल्यावर, बी विंगमधील, "ब्रिष्टा हाइटस" या इमारतील. जी नटवर नगर

रोड़ क 5 जोगेश्वरी (पर्व) मंबर्ड येथे आहे. ही हमारत एन ए जिमनीवर बांधलेली असन ती सर्वेक्षण क

12, हिस्सा क्र. 1, सी.टी.एस. क्र. 251, 251/1 ते 8, मोगरा गाव, तालुका अधेरी, जिल्हा मुंबई उपनगर -

100060 येथे स्थित आहे. (सदर मालमत्ता) येथे. असलेल्या मालमत्तेचे मालक आहेत. जेथे, श्री. बेचन एस. यादव (सध्या मृत) हे रूम नं. 1, क्षेत्रफळ 11 x 22 ची.फुट (कार्पेट एरिया) चे मासिक करारावर भाडेकरू होते आणि त्यांनी सदर भाडेपट्टा ताब्यात घेतलेला होता. त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांनी कोणतीही वसीयत न करता मागे चार वारस—श्री. रामदुलार बेचन यादव, श्री. रामसिंगर बेचन यादव श्री. रामनरेश बेचन यादव आणि श्री. सुरेश बेचन यादव—छोडले, जे सदर भाडेपट्ट्याचे हक्कदार ठरले. आणि जेथे, श्री. रामनरेश बेचन यादव आणि श्री. सुरेश बेचन यादव यांनी एक हमीपत्र-कम-नाही हरकत प्रमाणपत्र (Indemnity-cum-NOC) द्वारे फ्लेंट क्र. 401 वरील आपले सर्व हक्क व स्वारस्य श्री. रामदुलार बेचन यादव व श्री. रामसिंगर बेचन यादव यांच्या नावावर सोडले.

आणि जेथे, दिनांक 08/04/2024 रोजी मि. ना. नहाटा बिल्डर्स व श्री. रामदुलार बेचन यादव आणि श्री, रामसिंगर बेवन यादव यांच्यामध्ये फ्लॅट क. 401 संदर्भात कायमस्वरूपी पर्यायी निवास करार Permanent Alternate Accommodation Agreement) करण्यात आला.

आणि जेथे, दिनांक 11/04/2025 रोजी नोंदणीकृत विक्री करार (Serial No. MBE-16-5901-2025) श्री. रामदुलार बेचन यादव व श्री. रामसिंगर बेचन यादव (विक्रेते) आणि श्री. कपिल रणछोडलाल सुतार (खरेदीदार) यांच्यात पर्लेट क. 401 संदर्भात करण्यात आला.

कोणताही व्यक्ती ज्याला विक्री, भेट, भाडेकरार, वारसा, अदलाबदल, गहाण, भार, दावा, ट्रस्ट, ताबा हक्कमार्ग, जप्ती किंवा अन्य कोणत्याही प्रकारे सदर मालमसेवर हक्क असल्याचा दावा असल्यास त्यांनी ॲंड. पुनम अप्रहरी, ए ॲंड जी असोसिएट्स यांना या नोटीसच्या दिनांकापासून 7 दिवसांच्या आत कळवावे.असे न केल्यास, अशा कोणत्याही दाव्याचा त्याग मानला जाईल आणि श्री. कपिल रणछोडलाल सुतार या सदर मालमत्तेच्या कायदेशीर व असली मालक मानल्या जातील. सर्व कायदेशीर प्रक्रिया त्यानुसार राबविण्यात येतील आणि कोणत्याही अशा नोंद न केलेल्या दाव्याचा विचार केला जाणार नाही

पता: एस-84, २ रा मजला, बी विंग, एक्सप्रेस जीन, ऑफ. वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे, मलाड ईस्ट, मुंबई 400097. **मोवाइल**: 9619199799 / 828642469

जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड 100 सीआवएन: ७४२१०१९९पीएलसी१२२८८६

बॉवणीकृत कार्यालय : जे. कुमार हाऊस, सीटीएस क्रमांक ४४८, ४४८/१, ४४९ सुभाष रोड, विलेपालें (पूर्व), मुंबई ४०० ०५७, महाराष्ट्र, भारत, फोन: +९१ २२ ६७७४३५५५. फॅक्स: +९१ २२ २६७३०८१४. इंगेल: investor.gnevances@jkumar.com, वेयसाइट: www.jkumar.co

कंपनीच्या सदस्यांच्या लक्ष वेधण्यासाठी सूचना

कंपनीच्या सदस्यांना येथे कळविण्यात येते की, सूचनेत तजूद केलेल्या विशेष ठरावाच्या संदर्भात मंजुरी मागणार्र पोस्टल बॅलट नोटीस (मूचना) १७ जून, २०२५ रोजीची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालवाने जारी केलेल्या परिपक्कांनुसार ज्या सद्दस्यांचे ई-मेल आहे त्यांना पाठवण्यात आली आहे. पत्ता डिपॉडिंटरी सहभागी। डिपांडिटरीज/कंपनी/बिपारीओ मर्ल्हिसेस प्राचलेट लिमिटेड, कंपनीचे र्राकरहार आणि ट्रान्सकर एवंट चांच्याकडे शुक्रवार, २० जून, २०२५ रोजी नोंद्रशीकृत आहे. कंपनीने शुक्रवार, २७ जून, २०२५ रोजी सूचना इलेक्ट्रानिक रद्धतीने पाडवण्याचे काम पूर्व केले आहे. ही सूचना कंपनीच्या www.jkumar.com या वेषसाइटवर, श्रीएसई लिमिटेड www.bscindia.com, नॅशनल स्टॉक एक्सचेंड ऑक इंडिया लिमिटेड www.nscindia. com आणि नेतावल बिक्युरिटीन औड डिपॉडिस्टीन लिमिटेड (NSDL), https://nsdl.co.in/वर एपलब्ध आहे. ज्या सदस्यांना सूचना मिळाली नाही ते वरील वेबसाइटवरून ती डाउनलोड करू शकतात

कंपनी तिच्या सदस्यांना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (ई-व्होटिंग) उक्त सूचनेत प्रस्तावित केलेल्या उरावांवर लहानाचा अधिकार वागरण्याची मविधा घटान करत आहे. महम्यांची संमती किंवा अमहमती केवछ रिमोर ई-कोटिंग प्रक्रियेट्रोस कळवली जाईल. कंपनीने ई-मतदान सुविधा ग्रदान करण्यामाटी एनएमडीएलसी एजनी म्हण्न सेवा चेतली आहे. सदस्य खाली नमूद केलेल्या कालावधीत त्यांने मतदान करू शकतात:

ई-मतदानाची सुरुवात	बुधवार, ०२ जुलै, २०२५ ऐजी सकाछी ९,०० प्राजता (IST)
ई-मतदानाची समामी	गुरुवार, ३१ जुलै, २०१५ रोजी सार्यकाळी ५.०० बाजता (IST)

बरील तारीख आणि खेळेनंतर ई-मतदान करण्याची परकारणी दिली जाणार नाही आणि उपरोक्त कालावर्ध रंपरुवारंतर एनएसडीएल ई-मतदान मॉडपूल स्वरित बंद करेल. डीमटेरियलाइरुड मोड. फिविकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाटी आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल यत्ता नोंदणीकृत केला नाही त्यांच्यासाटी ई-मतदान करण्याची पद्धत सूचनेत प्रदान केली आहे. वागरकर्ता आवडी आणि पासवर्ड विसरलेल्या व्यक्ती हे कसे मिळव्/जनरेट करू शकतात है देखील मुचनेत प्रदान केले आहे. डिपॉझिटरॉजने राखलेल्या कट-ऑक तारक्षेला ज्या व्यक्तीचे नाव महत्व्यांच्या नींटगी/लाभावीं मालकांच्या नींटगीमध्ये नींटवलेले अमेल, तींच व्यक्ती ई-मतदानात सहभागी होऊ शकेल. कट-ऑफ तारखेला जो व्यक्ती सदस्य नाही, त्याने सूचना केवळ माहितीसाठी हाले आहेत असे मानले जाईल. ई-मतदानाचे निकाल मतदान संगल्यापासून दोन कामकाजाच्या दिवसांत जाहीर केले जातील आणि कंपनीच्या www.jkumar.com या वेबमाइटवर प्रदर्शित केले जातील, निकाल एकाच वेळी स्टॉक एक्समेंजला कळवले जातील. कोचल्याही शंका असल्याम, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या शेअरहोल्डसँसाटी बारंबार विचारले जागारे प्रश्न (FAQs) आणि ोअरहोल्डर्समाठी ई-व्होटिंग बापरकर्ता पुनितका पाह राकता किया ०२२-४८८६ ७००० वर कॉल करू शकता किंवा evoting@nsdl.com वर सुत्री पहुची म्हात्रे पांना विनंती पाठव राकता.

> मंडळाच्या आदेशानुसार जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेइसाठी सर्ता/-

> > कंपनी मचिव

ठिकाण : मुंबई, दिवांकः २८ जून, २०२५

प्रणिंमा रेडी

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय सीत संज

भी. पार्च संजय कुलकर्णी ऊर्क पार्च एस. कुलकर्ण वांनी सर्व अधिभारायाम्न मुक्त असलेली सदर जाग माझे अशील १) कमांद्रर अजय गुप्ता (निवृत्त) व २ श्रीमती जालिमा गुमा यांच्याकडे विक्री करण्यासार करारनामा केला आहे आणि वर फोणा व्यक्तीस दावा, आक्षेप किंवा अधिकार, हक, हित इत्यार्ट असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवासांत्र आवश्यक कागदीयत्री पुराज्यांसह खालील स्वानगीवर्जावर्ज वस्त्रवाले अस्त्रात वाले अवित स्व सूचनेच्या दिवस समातीनंतर ग्राप फोणताही दावा विचारा

माझे अशील पुर्ण फरतील.

राहान नरेंद्र सिंग चकील उच्च न्यापालय

PER DOCUMENT.

AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM SHAILESH RAVAJIBHAI SAVALIYA

SAVALIYA AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM AMREEN

SARFARAZ SHAIKH AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM

NARENDRAKUMAR PARMAR NARENDRA PARMAR AS PER

DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM

KANAKKUMAR PRAVINCHANDRA FURIA TO KANAK PRAVIN AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM KANAKKUMAR FURIA KANAK FURIA AS NIYATI

TO CHANDAN PRAVIN FURIA AS PER DOCUMENT.

WE KANAK PRAVIN FURIA & NIYATI KANAK FURIA HAVE CHANGED OUR MINOR DAUGHTER FROM HARSHVI FURIA KANAKKIIMAR

HARSHVI KANAK FURIA AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

HAARIS SUNASURA TO HAARIS SUNASARA AS

I HAVE CHANGED MY NAME FROM SUMAIYA YUNUS BADHRA TO

MRS. ARUNABEN HAS CHANGE OUR MINOR DAUGHTER NAME FROM VAIDARBHI DWIRANG KASVALA TO DWIRANG KASWALA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM PRAVINCHANDRA VIRJI FURIA TO PRAVIN VIRJI FURIA AS PER DOCUMENT.

जाहीर सूचना

सर्वेसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, मझे अशील श्रीमती सलमा मुनाफ ममदानी या पलंट क्र.६११, ६या मजला, डमारत क्र.१४मी. मजासवाडी मंदार को-ऑप.हो.सोसायटी लि.. न महादा कॉलनी, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३, तेत्रफळ १८० ची.फु. कार्पेट क्षेत्र, सीटीएस क्र.१७५ भाग), गाव मजास, के-पुर्व वॉर्ड, तालुका अंधेरी, वापुढे 'सदर फ्लॅट' म्हणून संदर्भ, वेथील जागेच्य व्यदेशीर मालक व वापरकर्त्या, ताबेधारक आहेत श्रीवती सलमा मनाफ ममदानी यांनी सदर प्रलंट श्रीमती राजकाली बैजनाथ (सदर फ्लॉट) रांच्याकड्न खरेटी केले.

श्रीमती सलमा मुनाफ ममदानी बांच्याकडून पतील दस्ताबेज प्रस्कले/गजाद बाले आहेत आणि वांनी समञ्जासनीकी योखील हाले येथे दिनांक २४.०६.२०२५ रोजी लापता तकार क.७९३४६ २०२५ अंतर्गत ऑनलाईन तकार नोंट केली आहे. १) औ. जयंत केशवभाई वाच आणि शीमती कमुधा के. सोरान वांच्या दरम्यान झालेला दिनांक २४.०९.१९९६ रोजीचा विक्री हस्तांतर करारनाम २) श्रीमती कमुधा के. सोरान आणि श्रीमती राजकली बेजनाथ वांच्या दरम्यान झालेला दिनांक

उपरोक्त बाबीनुसार जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट केवा भागांवर वहिवाट, विक्री, अदलाबदल बक्षीस, तारण, अधिभार, न्यास, वारसाहक, ताबा, माडेपड़ा, मालकीहाब किंवा अन्य इतर प्रकारे उपरोक्त मळ दस्तावेजांचा ताबा असल्याच्या आधाराव फाही हिताचा दावा असल्यास त्यांनी खालीर न्वाक्षरीकर्त्यांकडे योग्य दस्तावेजांसह **वकील सभी** सर्वे. टकान क.जी-१२, डमारत क.१, ए विंग शंकरवाडी एसआरए कोहीसोलि.. शंकरवाडी, जोगेश्वरी (पुर्व), मुंबई-४०००६० वेथे सदा म्थना प्रकाशनापासून १५ दिवसात लेखी कळवावे. अन्यबा असे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल.

समीर सर्वे

कलकर्णी कर्फ मीरा एस. कलकर्णी यांच्याकडे ५०% कर्फ पार्थ एस. कुलकर्ष्मी यांच्याकडे ५०% अविधाओर शेअमं यांच्यासङ निवासी जागा अर्थात क्लॉट क्र.ई-३०२ (फ्लॅट टाईप 'ए'), ३रा मजला, 'पचई जब चार् चित्रार – सेक्टर 'ए' को –ऑपरेटियह होसिंग सोसायर्ट लिमिटेड, आदी शंकराचार्य मार्ग, हिरानंदानी गार्डमाजयक, पयई, मुंबई-४०००७६, क्षेत्रफक १०६८ ची. फु. बिल्टअप क्षेत्र, तसंच एक स्थित कार पाकिंग जामा क.ई-०४ (सदर फलंट/जामा) येथील जागेचे प्यापिय मीरा संजय कुलकर्णी ऊर्क मीरा एस. कुलकर्ण

(मयत) यांचे पुणे येथे १४ जानेवारी, २०२१ रोजी नेधन हाले आणि त्यांचे पती स्वर्णीय संजय बाड्यासाहे। हलकर्णी पांचेसुद्धा दिशांक २१ सप्टेंबर, २००२ रोजी धन जाले आणि त्यांचे सर्व कायदेशीर वारसद अर्थात १) औ. पार्थ संजय कुलकर्णी ऊर्फ पार्थ एस कुलकर्णी (मयताचा मुलगा) च २) श्री. प्रणव एस हुलकर्जी (मयताचा मुलगा) हे औ. पार्थ संजय कुलकाणी ऊर्फ पार्श्व एस. कुलकाणी यांच्या नावे मधत व्यक्तीचे शेअर मुकता करारतायानुसार मुक्त करीत आहेत, ज्यामुळे ते सदर फ्लॉट/जायेचे संपुर्ण १००% मालक हाले आहेत.

घेता उपरोक्त फ्लॅंट/जागेच्या खरेदीची सर्व प्रक्रिय

आज दिनांकीत ३० जून, २०२५

दुकान क्र.६८, पवर्ड प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स

फबई, मुंबई-४०००७६

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM GLOIR RICHARD DSOUZA TO GLOR RICHARD DSOUZA

I HAVE CHANGED MY NAME FROM SUNIL NAGAPPA KHARATMOLE TO SUNIL NAGAPPA KHARATMOL

SHAILESHBHAI RAVAJIBHA

MOHAMMED AZIM TO AMREEN

SAMEER

NIYATI

PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM

CHANDAN PRAVINCHANDRA FURIA

HAVE CHANGED MY NAME FROM SAYMA ABDUL MUBEEN SHAH SAYMA SUMER HUSSAIN D AS PER MAHARASTRA SAYED

SUMAIYA ZIYUDDIN PER DOCUMENT.

DWIRANG KASVALA VAIDARBHI

नाशिकमधील महालक्ष्मी नगरमध्ये युवकाची हत्या; दोघे ताब्यात नाशिक : अंबड पोलीस घटनास्थळी पोहचले आणि मययाचा मृतदेह

ठाण्याच्या हद्दीतील अंबड वसाहतीजवळ औद्योगिक असलेल्या महालक्ष्मी नगर परिसरात रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुम ारास दुचाकीवरून आलेल्या युवकावर कोयत्याने सपासप वार करत निर्धृण खून करण्यात आला. प्रशांत

भदाणे (वय २२) असे मयताचे नाव असून तो अंबड परिसरातील रहिवासी होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी अंबड पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे दरम्यान मयत तरुण हा पोलीस गुन्हेगार रेकॉर्डवरील

असल्याचे समजते. प्रशांत भदाणे हा रात्री दुचाकीवरून आपल्या घरी जात असताना त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने धारदार हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर गंभीर वार झाले असून घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस तत्काळ दाखल झाले असून तपास सूरू

केला आहे. पोलिसांनी अंबड या प्रकरणात आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी मयत आणि आरोपी यांच्यात किरकोळ वाद झाला होता. या वादातूनच खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आरोपी आणि मयत हे एकाच परिसरात राहणारे असून त्यांच्या वादाचे कारण अजून रुपष्ट झालेले नाही. हल्लुयात वापरलेला कोयता जप्त करण्याचे प्रयत्न आहेत. या घटनेमुळ परिसरात वातावरण आहे.

दरम्यान अबड पोलीस

सूचना

'दै. मुंबई लक्षदीप' वृत्तपत्रातुन प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीमधील समाविष्ट सर्व बाबी तपासून पाहणे शक्य नाही. जाहिरातदाराकडून त्याच्या दाव्याची पूर्तता झाली नाही तर त्या परिणामाबद्दल 'दै. मुंबई लक्षदीप' वृत समूहावे संवालक, संपादक, प्रकाशक हे जबाबदार राहणार नाहीत कपया वाचकांनी जाहिसतीत असलेल्या स्वरूपामध्ये कोणताही करार करण्यापूर्वी आवश्यक ती चौकशी करावी

उत्तरीय जिल्हा तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस मधुकर कड यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तात्काळ दोघा संशयितांना

जाहीर सूचना

nsi अजील श्रीमती प्रणाली विलाम गावडे व श्री

प्रितम चिलास गायडे गांच्या निर्देशानुसार येथे सुचन

प्यात येत आहे, त्यांनी मला सुचित येली आहे की

श्री. विलास सरवा गावडे यांनी पर्लंट क्र.डी/४१३

गजदर्शन को-ऑप.ही.सो.लि., लुईसवाडी, ठा

(प)-४००६०४ ही जला श्री. विद्याधर सुरवा गावा

ांच्याकडून दिनांक ०३.०९.२०१४ रोजीचे नॉर

हरारनामानुसार खरेदी केले होते. **श्री. जिल्लास सुरव**

गायडे यांचे १६.०८.२०१६ रोजी निधन ज्ञाले

यांच्या पञ्चात माझे अशील आहेत आणि त्यांने

देवाणी न्यायालय (एस.डी), मालवण यांच्याका

हायदेशीर वारमा प्रमाणपत्राकरिता अर्ज केला आर्थ

शाणि सदर न्यायालयाने त्यांच्या नावे दिनांव

२७.०४.२०१८ रोजीचे बारमा ग्रमाणपत्र वितरीत केर

आणि माझे असील हे सदर फ्लॅटचे मालक झार

व कोणा व्यक्तीस किया संस्थेत सदर मालमला/फ

किंवा सोसापटीचे शेअर्सवायत वातसाहक, विक्री

गरण, अधिभार, भाडेपड्डा, मालकी हक, परवान

भीम, अदलाबदल, ताबा किया अन्य इतर एक

रोणताडी अधिकार, इक च हित असल्यास त्यांने

हागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकस्वांच्य

कार्यालयात-वृकान क्र.४/सी, लक्ष्मी केशव

कोहोसोलि.. तळवजला, डॉ. स्वेश प्रधान रोड. न

इंग्लिश शाळेजवळ, बीपाडा, ठाणे (प.)-

४००६०२ येथे मटर सचना प्रकाशन तारखेपासन १

दिवसांत कळवावे, अन्वधा अगा दाव्यांच्य

दर्भाशियाच माझे अशील पुढील प्रक्रिया करती

माणि दावा, फाही असल्याम सोद्रम दिला जाहे अ

ममजले जाईल आणि माइया अशिलांवर बंधनकार

जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सुचना देण्यात वेत आहे की

नामेन्ट क.३१९/२५४७, मोतिलाल नगर

रोरेनाच (पश्चिम), मुंबई-४००१०४ (वापुढे स

वामेंट म्हणून संदर्भ) ही जागा श्री, जॉन जोसेप

नुसारियो यांच्या नावे वितरीत करण्यात आले होते

इसंक २९.०२.१९९६ गेजीचे मालकी प्रस्ता

सर्व व्यक्तीना सचित करण्यात येत आहे की, सट

स्वलेले दस्तावेजांच्या आधारावर कोणताही व्यवह

कर क्षेत्र ज्या क्षेत्रण नवसीय घटा नेवावेटसाहर क्षेत्रजा

अधिकार, हाक, हित, दावा किंवा मागणी असल्या

दस्तावेत्री पुराष्यांसह लेखी स्वरुपात खालीर

वाक्षरीकर्ता वकील यांच्याकडे आजच्या तारखेपास्

१५ विकसात मानविले आहेत. अन्यवा अशा दाव्यांच

संदर्भाशियाच व्यवहार पूर्ण केला जाईल आणि दाव

प्राही असल्यास त्याग फिंवा स्थगित फेले आहेत अर

वकील सावा नियाप्र अन्सार

विनांक: ३०.०६.२०२५

६३५, बीपीटी रेल्वे लाईन, गेट फ्र.०४

वडाळा, मुंबई-३७, मोबा.:८७७९०२७०७

जाहीर सूचना

बी. मिलिंद जोवर्धन आणि राधिका जोवर्धन

परेल भोईवाडा आणि शिवडी विभागाचा एस/ए

ह, ५/२०९ (आग) आणि परेल शिवनी विभाग

मुंबई - ४०००१५ चा सीएस क. २१० (आग

गरण केलेल्या टीजे रोड, शिवडी येथील जमिजीव

रेशत सी पलामा बी विंग दोस्ती पलेमिगोज य

इमारत, आता "सी पलामा (दोस्ती पलेमियोज

ोडियमवरील आर-२५चे मालक आहेत.

वर्वप्रथम करारपत्र दिनांवा ०४.०६.२०

क्षेत्रीर्ड-२/५४६५/२००७) द्वारे, मे, दोस्त

होंपीरेशनने सदर सदनिका क्र. २३०८ व त्यास

ळचरामधील कार पाकिंत क्र. पी-१२८ आणि

the chefic sided. In eccur editioneshi

राधिका मोकर्वन थांना विद्वरी केली होती. लथापि, नॉद

याचे की कार पाविज्ञैग बाटप पत्र हरवले आहे आ

प्रवही पोलीस स्टेशन येथे दि, ०२.०६.२०२

वेजी तकार आवडी: ४९२२२/२०२५ लुसा

बर कोणी <u>ज्यवती/संस्था/बेंक</u> वांवा सद

मालमतेच्या संदर्भात विक्री, भेट, भारेपद्वी, वारसा

वारसाहक्क, देवाणधेवाण, अहमाबट, धारणधिकार

बाजगी महापवट विजा अन्य मार्गे सदर महाल

तीर्षक, हितसंबंध असल्वास त्यांनी त्याबाबत लेखें

razona Cusazarat/taszian zonem zurefaref

कामदपन्नोसह सदर प्रसिद्धीच्या दिनोकापासून

सात) दिवसांच्या आत सुवित करणे आवश्य

वारे असे ज वेद्याम अभा त्यवती/ संस्था

विकता दावा सोमूल दिला आणि/विकता त्याण केल

असे समजण्यात वेईल आणि आमचे अशील अ

encesses untity Dion susteneon alexafforms

गालमतेसह व्यवहार करण्यास मुक्त असतील

вых физикы пыблудик имя пов

बॉनलाईन गहारू तकार दाखल केली आहे.

त्त्र जे वही.एस. रोद्धारियो यांच्या नावाने आहे.

सिद्धेग एच. राजरु

वकील, उच्च न्यायाल

CHANGE OF NAME

. Benny Paulose Vadakkumpadan (old name) s/o Vadakkumpadan aulose, residing at B/101, Shripal Avenue CHS Ltd., Opp. Rahul International School, Patankar Park, Nilemore, Nallasopara West, Palghar District, Maharashtra 401 203, have changed my name to Benny Paul (new name as per Affidavit Sr. No. 1933 (i) 2025 dated 28.05.25 sworn before Anand B. Mali and as per publication in Gazette dated 2-18 June 2025 at Sr. M-2588708. for all future

CHANGE OF NAME V. P. Benny (old name) s/o adakkumpadan Paulose, residin at B/101, Shripal Avenue CHS Ltd., Opp. Rahul International School, Patankar Park, Nilemore, Nallasopara West, Palghar District, Maharashtra - 401 203 ave changed my name to Benny Paul (new name) as per Affidavi r. No. 1933(ii) of 2025 dated 28.05.25 sworn before Anand B. Mali and as per publication in Gazette dated 12-18 June 2025 at Sr. No. M-2588557, for all future reference and purpose.

गुरूदेव कन्स्ट्रक्शन जबाबदार राहणार नाही याची सर्वानी नोंद ध्यावी. सही/-दिनांक - ३०.०६,२०२५ मे. गुरूदेव कन्स्ट्रक्शन ठिकाण - बोईसर तर्फे भागीदार

जाहीर सूचना वेथे सूचना देण्यात येत आहे की, १) भी, तरुण ग्रोकर व २) श्रीमती संगीता ग्रोकर हे निवासी जा अवति फ्लंट का.४०३, ४वा मजला, 'एलऑण्डर मराल्ड आयरले टी२ ट टी५ को-ऑपरेटिव्ह हीसिंग मोसावटी निमिटेडची 'टॉवर टी२', साकी विहा रोड, ययई, मुंबई-४०००७२, क्षेत्रकळ १०८.० ची.मी. कार्पेट क्षेत्र अर्थात अंदाजे ११६३.०५ ची.फ तसेच एक टॅडम कार पाकिंग जागेसह, गाव तुंगवा

१) भी. तरुण खोवहर व २) श्रीमती संगीता खोवह षांना सर्व अधिमारापासून मुक्त असलेली सदर जान मझे अशिलांकडे विक्री करण्यासाठी करारगमा केल आहे आणि जर कोणा व्यक्तीस/कायदेशी रसदाराम सदर जायेखावत विक्री, एमओय तारण कर्ज, अधिभार, बधीस, न्यास, वारसाहक, ताबा माडेपड्डा, मालकीहक, काबदेशीर हक, जारी रखाना, शेजर, परिरक्षा, आदेश किया हकुमनामा, अन्य दायित्व/दाश्याचे गत्राणवर किंवा अन्य इत प्रकार कोणताही दावा, आक्षेप किंवा अधिकार हक, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचन रापासून १५ **दिवसांत** आवश्यक कागदोपत्र राज्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवाचे अन्यया माझे अजील सदर स्थनेच्या दिवस

यकील उच्च न्यायार ट्यान प्र.६८, पवर्ड प्लाजा, जिगनेटानी गार्डन्य

शिएवएसएल" असे ओळखल्या जाणान्य संस्थेमधील सद्भिका क्र. २३०८, व त्यासह लचरामधील कार पाविञ्ज क. पी-१२८ आर्ग

तालुका कुर्ला, नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा धुंवई

ताबा

ड्रोइंट लीगल सोल्यूशन

ॲंडव्होकेट, उचा न्यायालय मंब

ऑह. आर. सी. द

खडी/

जेएम फायनान्शियल होम लोन्स लिमिटेड

सूचना पाडा रोड, टाटा स्टिल समोर, चोरियली पूर्व, मुंबई - ४०० ०६६.

सिक्यरिटायडोशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ती हे सिक्य्रीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्तियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत जेएम फायनान्त्रियल होम लोन्स लिमिटेड (यापुढे जेएमएफएचएलएल म्हणून संदर्भित) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत

दिवसांच्या आत सचनेत नमूद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते, कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास वतीने खालील स्वाक्षरीकरयौनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमतेचा **ताचा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/ जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी जेएमएफएचएलएलकडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्तम आणि त्यावरील व्याज जमा करावे कर्जदार/सह-कर्जदाराचा

E.15	The second second second second	Court and south
6	१. श्री. मनोज भगवान कांचळे २. श्रीमती कोमल मनोज कांचळे कर्ज खाने क्रमांक: HKYN23000050780	जमीन सब्हें क्र.६/१,२,३,४,५,६,९,६,१८,१९(पी) व २०,८/४,१३/११ व १४/१/१, सब्हें क्र.६, हिस्सा क्र.१४, सब्हें क्र.६, हिस्सा क्र.१४, सब्हें क्र.६, हिस्सा क्र.१४, सब्हें क्र.६, हिस्सा क्र.१६, महसूल गाव बारावे, तालुका करवाण, जिल्हा ठाणे, करवाण डोबिवली महानगरपालिकच्या मर्वादत, उप-नोरणी जिल्हा करवार व गोदणी जिल्हा ठाणे, पंकीज को-आंपरिव्ह होसिंग सोसावटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमातर, गोदरेज हिल, करवाण (प.), ता. करवाण, जि. ठाणे, पर्लट क्र.५, क्षेत्रकळ सुमार ४०.८० ची.मी. कार्येट की. इमारत क्र.डी-१ (गॅकीज-१), ररा मतला, तसेच गॅकीज को-ऑपरेटिक होसिंग सोसावटी लिमिटेडद्वारे दिनांक १७.०५,९२०० गोजी वितरीत अनुक्रमांक ३१ ते ३५ (दोन्होंसह) प्राप्त भाग प्रमाणवत्र क्र.७, सदस्य नोंदणी क्र.०७, गोदरेज हिल, करवाण (प.), ता. करवाण, जि. ठाणे बेबील विगरवेत जमिनीचे सर्व भाग व खंड.
•	१. श्रीमती शिक्या सुनिल राऊत २. कुमारी तन्त्री सुनिल राऊत ३. श्री. सचिन नामदेव राऊत कर्ज खाने क्रमांक: LKYN23000043044	क्लॅंट क्र.१७५-१, १ला मजला, जब गणेंग्न, पड्या रोड, गाव खडवर्ली, प्रामदंशायत बेहरे, खडवर्ली पुर्व, कल्याण-४२१३०१, कार्पेट क्षेत्ररूळ ३९१ चौ.फु. तसेश्व त्यावरील वर्तमान आणि मिविच्यातील बांधकामासह, गाव खडवर्ली, प्रामपंथायत बेहरे कल्याण, महाराष्ट्र-४२१३०१ येबील जागेचे सर्व भाग व खंड.
3	१. श्री. मनजीत लालविहारी राम	फ्लंट क्र.३०९, क्षेत्रफळ ३९.३९२ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, ३रा मजला, लोटस इमारत, विंग ची, गोकुल धाम म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्स, सब्हें क्र.९२, हिस्सा

कर्ज खाते कमांच

ठिकाण: महाराष्ट

HKYN23000034091

पत्ता आणि कर्ज खाते क.

प्रतिभूत मालमलेखे वर्णन १.तावा दिनांक, २.मागर्ण (स्थायर मालमला) सूचना दिनांक, ३. देव रक्कम रू 6/8.23/ P. 38.05.3034 हस्सा क्र.१६.

9. 08.08.3034 ३. दिनांक ०७ एप्रिल, २०२१ नोंदणी जिल्हा रोजी रू.३४,५९,४३३/- (रुपये न जात इमारत. चीतीस लाख एकोणसाठ हजार क्ष. ७. शेषफळ चारणे तेहतीस फक्त) विज-१), स्रा गटेडद्वारे दिनांक

> 9. 98.0E. 9094 2. 25.08.2024

स.१०,२५,२८७/- (रुपये दहा लाख पंचवीस हजार दोनशे 8. 35.05.3034

7. 25.08.2074 क्र.२, क्षेत्रफळ ६९४० ची.मी., गाव शेलु, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, ३. दिनांक १४.०४.२०२५ रोजी महाराष्ट्र येथील जागेचे सर्व भाग व खंड, पुर्व: रेल्वे पश्चिम: पश्चिम: रस्ता:

रू.१२,०६,७१८/- (रुपवे चार लाख सहा हजार सावशे अंदर फक्त)

DIST AURANGABAD PIN 431150 HAVE CHANGED MY NAME AND SHALL HEREAFTER BE KNOWN AS NITIN RAGHO PATIL

W/O UDAY NAIK 22/3 JATRUBAI CHAWL RD AMOLI VTC ANDHERI (WEST) MUMBAI 400058

HAVE CHANGED MY NAME AND SHALL HEREAFTER BE KNOWN AS SMITA UDAY NAIK

मालमतेचे वर्णन

फ्लॅंट क्र.१४०३, बिंग एफ, क्षेत्रफळ ४७.५७ ची.मी. कार्पेट क्षेत्र तत्सम ५१२.०४ ची.मू.. १४वा मजला, करतमजी विरार ॲब्हेन्य एल२ आणि एल४ म्हणून ज्ञात प्रकल्प, बिंग सी व डी

जमीन क्षेत्रफळ अंदाजे ८,७९,५८१ ची.मी.. जमीन नवीन सर्व्हे क्र.५, ५बी, ५डी ५एफ व ५जी, गाव डॉगरे, गाव नारंगी म्हणून ज्ञात, जिल्हा ठाणे येवील जागेचे सर्व भाग व खंड.

?) विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी ट्रहोम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची श्रीराम हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेड) च्या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. २) इच्छक बोलिदारांनी त्यांचे इस्टे सक्रम आस्टीजीएस/एनईएफटी स्वरुपात बँक नाव: ॲक्सिस बँक लिमिटेड, शाखा: वांट्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई, बँक खाते: चालु खाते कः: ९११०२००४५६७७६३३, आयाण्यासमी कोड: यटीआयबी००००२३० येथे जमा करायेत.

ठिकाण: टिटवाळा दिनांक: ३०.०६.२०२५

CHANGE OF NAME WANT TO CHANGE MY OLD NAME AAISHA TO NEW NAME AISHA

I WANT TO CHANGE MY OLD NAME AYESHA ABDUL SALAM TO AISHA ABDUL SALAM HITHERTO KNOWN AS

PATIL NIVRUTTI RAGHO S/O RAGHO DAMU PATIL RESIDING AT GHOSLA POST TIDKA TAHSIL SOEGAON

SMITA UDAY NAIK ALIAS MINAXI NARAYAN NAIK D/O NARAYAN NAIK RESING AT BEHIND AMBASSI APTS KEVNI GAVTHAN CEASSER

I HITHERTO KNOWN AS

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM HARISH MANOHAR YOGI MADATHIL TO MUSTAFAALI SHAIKH TO MUSTAFA SAYED UZMA AFAQUE (OLD NAME) TO HARISH MANOHAR Y M AS PER MUBARAK SHAIKH AS PER THE UZMA FUZAIL AHMAD SAYED (NEW DOCUMENTS NAME) AS PER DOCUMENTS

SHAMSHUDDIN SHAIKH AS PER THE NAME) TO AMAN AFAQUE SAYED (NEW DIST- DIU, DAMAN & DIU-362540, HAVE DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM I, MANSOOR HAIDAR NAKADE MANJI CHUNDARIA VAISHALI BHIMRAO SONAWANE TO (FATHER) HAVE CHANGED MY MINOR DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM TO NEW-DEVESH BHATT HOSHANG KAUSHAL RACH TO OLD-VASANTKUMAR CHIMANLAL DARJI RAKESH SIO RADHAKRISHNAN RIO BHOSHANF TEJAL KOTAK AS PER TO NEW-VASANTBHAI CHIMANBHAI 2/10/6, MILLENNIUM TOWER B TYPE

PER LATEST DOCUMENTS.

HANIF SHAIKH TO MOHAMMAD HANIF CHIMANBHAI SHAIKH AS PER LATEST DOCUMENTS. CHANDARANA

NAME) AS PER DOCUMENTS

NAME) AS PER DOCUMENTS

AMRENRA KUMAR TO AMRENDRA DOCUMENTS KUMAR GUPTA AS PER DOCUMENT OLD- DEVESHBHAI DAHYABHAI BHATT AS NILESHKUMAR.

PARMAR VINOD KOTAK AS PER LATEST BHATT TO NEW NAME ; DEVESH RAKESH RADHAKRISHNAN BHATT

I HAVE CHANGED MY NAME FROM OLD NAME ; VASANTKUMAR JASPREET SINGH GILL TO JASPREET SADHANA AMARJEET JAISWAR TO CHIMANLAL DARJI TO NEW NAME : BALBIR SINGH GILL AS PER SADHANA BHAVESH CHAUHAN AS VASANTBHAI CHIMANBHAI PARMAR DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM CHANDARANA TO NEW NAME ; SHAMIYA MOHAMMED SHAFI SHAIKH

SHAWAJIR ZARIF KHAN (OLD NAME) ABDULLA MOHAMAD SAYED (OLD BEHLIM TO MOHAMMED ZAID IMRAN TO SHAWAZIR ZARIF KHAN (NEW NAME) TO ABDULLAH SAYED (NEW BEHLIM AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM

सही/- प्राधिकृत अधिकारी - ट्रहोम फायनान्स लिमिटेड

(पूर्वीची श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड)

HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMMED RAIS BEHLIM TO RAIS

IOBAL BEHLIM AS PER DOCUMENTS.

I. KISHOREKUMAR MANGI S/O MANJI I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM CHUNDARIA, R/O H.NO- 58, ZAINAB SHAIKH TO BADARUNISSA SYED AMAN MOHD AFAQUE (OLD BANDODKER COLONY, GHOGHLA,

CHANGED MY NAME AND SHALL

HEREAFTER BE KNOWN AS KISHOR

AAYSHA AFZAL AHMED AS PER SON'S NAME FROM DANISH NAKADE I, NILESHKUMAR JIVABHAI BARAIYA (OLD NAME) TO DANISH MANSOOR S/O GIVA NARANE, R/O 3-78. I HAVE CHANGED MY NAME FROM NAKADE (NEW NAME) AS PER BHAVSARWADA, DIU, DAMAN & DIU-362520. HAVE CHANGED MY NAME AND SHALL HEREAFTER BE KNOWN

CHS. SECTOR 9. NAVI MUMBAI I HAVE CHANGED MY NAME FROM OLD NAME : DEVESHBHAI DAHYABHAI 400705, HAVE CHANGED MY NAME TO I HAVE CHANGED MY NAME FROM

OLD NAME; CHIMANLAL JERAJBHAI; HAVE CHANGED MY NAME FROM JERAJBHAI TO SHAMIYA MOHD SHAFI SHAIKH AS PER DOCUMENTS.

GOVT GAZZETE NO. M-2597554 DOCUMENT.

MR. DWIRANG GANPATBHAI

दिनांक: ३०.०६.२०२५ सही/- प्राधिकृत अधिकारी

उत्तर: शिवाजी खारीक, अभव हाँटेल; दक्षिण: पाली सावली बंगला.

reference and purpose."

रोसारिओ यांच्या नावे आहे आणि त्यांनी सदर टेनामेन <mark>थी. राजरतन अशोक दुवे</mark> घांच्याकडे विक्री करण्य निश्चित केले आहे आणि सदर विक्री व्यवहार पु हरण्यासाठी संयुक्त हमी उप-निबंधक यांचे कार्याल विक्री करारनामा नोंद्र करण्याची प्रक्रिया केली आहे भी जॉन जोसेफ रोसारियो पांनी टिनांब १९.०२.१९६४ रोजीचे मुळ बाटपपत्र आणि दिनां १४.०३.१९६४ रोजीचे लाबा एव क्र.७० जे श्री. जोसेप नेवार्गियो यांच्या जावे. एक्का अंधर क्रमी बोर्ट प्रांच्यान वेतरीत केले होते ते हरवले आहे. (२) दिनांप १२.११.१९७५ रोजीचे ताबापत्र क्र.१४४०१ आणि दिनांक १२.११.१९७५ रोजीचे हस्तांतरण पा a. १४४०१ प्रयास ऑपट पनी बोर्ड यांच्याटारे स्क्री **प्रा**न

जाहीर नोटीस तमाम जनतेस ह्या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की विक्रांत सुभाषचंद्र कीराड यांनी में, गुरूदेव कन्स्टक्शन कार्यालयीन पता :- नरेंद्र माऊली, यादव नगर, बोइसर पुर्व, तालुका आणि जिल्हा पालघर ह्या भागीदारी संस्थेसोबत आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे त्याला २०१८ सालीच बेदखल केले होते तरी २०१८ पासून सदर विक्रांत सुभाषचंद्र कीराड याचा मे. गुरूदेव कन्स्ट्रक्शन सोवत कोणताही संबध नाही तरी कोणीही सदर विक्रांत सुभाषचंद्र कीराड यांससोबत कोणताही आर्थिक व्यवहार करू नये अथवा तसा व्यवहार ह्यापूर्वी कोणी केला असेल तर त्यास सदर मे.

शहर व मुंबई उपनगर (सदर जागा) येबील जागेर गालक आहेत.

मार्गानंतर प्राप्त कोणताही दावा विचारात न घेत हररोक्त जागेच्या खरेदीची सर्व प्रक्रिया माझे अशीर

आज दिनांकीत ३० जून, २०२५ राष्ट्रल गरेंद्र सिंह

५०२, ५ ता मजला, पारस विजनेस सेंटर कार्टर रोड क. १. बोरीवली (प) पवर्ड, मुंबर्ड-४०००७६, मोबा :१०२९५५१२६ मुंबई - ४०००६६

JM FINANCIAL कॉर्पोरेट कार्यालय : ३रा मजला, सुआशिष आयटी पार्क, प्लॉट क्र.६८ई, दल

कलम १३(४) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्यये (परिशिष्ट-४) त्यांनी खाली नमद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदारांबर मागणी सूचना जारी केली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० असमर्थ ठरले असून कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की**, जेएमएफएचएलएल**च्या

P.	१. श्री. मनोज भगवान कांचळे २. श्रीमती कोमल मनोज कांचळे कांचळे सर्ज खाते कमांक: HKYN23000050780	ज्यांन सब्हें क्र.६/१,२,३,४,६,१,१६,१८,१९(ची) च २०,८/४,१३/ ११ व १४/१/१, सब्हें क्र.६, हिस्सा क्र.१४, सब्हें क्र.६, हिस्सा क्र.१४, महसूल गांव बाग्रवे, तालुका करवाण, जिल्हा ठाणे, करवाण डॉबिबली महानगरपालिकेच्या मबंदित, उप-चाँदणी जिल्हा करवार व नाँदणी जिल्हा ठाले, गंकीज को-आंपटिक होसिंग सोसाबदी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, गोदरेज हिल, कल्याण (प.), ता. कल्याण, जि. ठाणे, पलंट क्र.७, क्षेत्रफळ सुमारे ४०.८० ची.मी. कार्येट थेडि. इमारत क्र.डो-१ (गंकीज-१), रस मजला, तसेच गंकीज को-ऑपरेटिक होसिंग सोसाबदी लिमिटेडद्वार दिलंक १७.०५,२००० गोत्री बिलरोज कुक्रमांक ६१ त ५५ (दोन्हीसह) धारक भाग प्रमाणपत्र क्र.७, सदस्य नांदणी क्र.७७, पोदरेज हिल, कल्याण (प.), ता. कल्याण, जि. ठाणे बेबील विगरांत जमिनीचे सर्व भाग च खंड.
9	२. कुमारी तन्त्री सुनिल राजत	क्तॅट क.१७५-१, १ता मजला, जब गणेश, पड्या रोड, गाव खडवली, प्रामकाशन बेटरे, खडवली पुर्व, कत्याण-४२१५०१, कार्येट केत्रफळ ५९१ चौ.फ. तसेच त्यावरील वर्तमान आणि भविष्यातील वर्धकामासह, गाव

क्षेत्रफळ ३९१ रुप्तासह, गाम ३. दिनांक १४.०४.२०२५ रोजी ग्रामपंचायत बेहरे कल्याण, महाराष्ट्र-४२१६०१ येबील जागेचे सन्वाऐंशी फक्त)

जेएम फायनान्शियल होम लोन्स लिमिटेडकरिता

नेबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी मे. एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायब्हेट लिमिटेड (पुर्वीची लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), सी१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोकी (प.), मुंबई-४०००८३ रांच्याकडे ०१.०६.२०२५ रोजी किंवा स्वापुर्वी दावा न केलेल्या लामांशाकरिता वैध दावा करावा. जर वैध दाबा प्राप्त न झाल्चास ०३.०९.२०२५ रोजी किंवा त्यापुर्वी दावा न केलेले/देण्यात न आलेले नाभांत्रा संदर्भातील शेअर्स आयर्ड्नीएर प्राधिकरणारुडे हरनांतरीत केले जातील कंपनीने ज्या भागधारकांचे २०१७-१८ पासून अंतिम ७ सलग वर्षे लाभांतावर दावा केलेला नाही

विणुकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ चे नियम ६(६) नुसार नाव, फोलिओ क्र./डिमेंट खाते क्रमांक व शेअसंची रंड्या असे समाविष्ट तपितल कंपनीच्या <u>www.caprigloans.in</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. संबंधित भागधारकाम आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणानंतर शेअर्सवर दावा करावयाच असल्यास त्यांनी नियमाअंतर्गत बिहितप्रमाणे आयईपीएफ-५ नमुन्दात आयईपीएफ प्राधिकरणाकडे बेगळा अर्ज करावा आणि ने आवर्डपीएफच्या <u>www.iepf.gov.in</u> वेबसाईटकर उपलब्ध आहे.

विनांक: २८.०६,२०२५ सदस्यत्व कः:ए२०४९१ दहोम फायनान्स लिमिटेड (पुर्वीची श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड)

> मुख्य कार्यालय: लेव्हल-३, वोक्खार्ड टॉवर्स, इस्ट विंग, सी-२ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. दुर:१८०० १०२ ४३४५, वेबसाईट: http://www.truhomefinance.in. नोंदणीकृत कार्यालय: श्रीनिवास टॉवर, १ला मजला, डोअर क्र.५, जुना क्र.११, २री लेन, सेनाटॉफ रोड, अल्वरपेट,

तेनमपेट. चेन्नई-६०००१८. (नियम ८(६) ची तरतूद पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना सिक्यीटायदोशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यीरटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहचाचिता सिक्यीरटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतदीअन्वये स्थावर मालमत्त्रेचे विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सचना. सर्वसामान्य जनतेस व विशेषतः कर्जदार आणि जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की**, ट्रहोम फायनान्स लिमिटेड (पुर्यीची श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड)** कडे तारण/

अधिभारीत असलेल्या खाली नमुद केलेल्या स्थायर मालमतेचा **चास्तविक तावा टूहोम फायमान्स लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि खाली नमुद केलेले कर्जदार व जानिनदारांकडून <mark>ट्रहोम फायनान्स लिमिटेड</mark> यांना देथ असलेली खाली तल्यात नमुद रक्रम बसुलीकरिता खाली दिलेल्या तपितलानुसार **दिनांक २२.०७.२०२५ रोजी स.११.०० ते दु.**१२.०० दरम्यान ई-लिलाय आधारावर जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे जेथे आहे या तत्वावर विक्री केली जाईल.

कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार/तरश्यकर्ताचे नाव	मागणी सूचना तारीख व वसुती रक्कम	आरक्षित मुल्य (रु.) व बोली वाढविणे	लिलावाची तारीख व वेळ	संपर्क व्यक्ती तपशील (एओ व निवारण समुह
 सुजीत पाल (कर्नदार) २. पुनम पाल (सह-कर्जदार) दोधांचा पत्ताः १४०४ इमारत ७ योझोन, दित्तर चेक नाकाजवळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग, मिरा रोड पुर्व-४०११०७, जिल्हा ठाणे. मोबा.:८१२८७५२४४९, इंमेल: 1986@gmail.com दुसरा पत्ताः ११, ३६३ गही क्र.१०, गणपत पाटील नगर, न्यु लिंक रोड, आयसी कॉलनी, बोरियली पश्चिम-४००१०३. 	दिनांक 09.0१.२०२५ रोजी फर्ज खाते क्रा.:SHLHMUMB 0005479 करिता देव रक्षम १८.४१,४१,६००/— (रुपये एकेवाळीस लाख एकेवाळीस हजार सहारों फर्का) तसेख करारटराने पुढील व्याज सदर सूचना ग्रामी तारखेवासून ६० दिवसात. मागणी सूचना दिनांक: १०.०१.२०२५	रु. इ.इ.,००,०००/- (रुपये तेहतीस लाख फक्त) बोली वादविणे रु. १०,०००/- आणि त्यापटीने इसारा रक्कम (इस्टे)(रु.)	२२ जुलै, २०२५ चेळ: स.११.०० ते दु.१२.०० चा.	अग्रफाक परका १८१९४१५४७७ संतोप आगस्कर ८१६९०६४४६२ मालमत्ता निरीक्षण तारीर १० जुलै, २०२५
त्मपीए दिनांक: ०३.०९.२०२३ इसरा पत्ता: फलंट क्र.१४०३, १४वा मजला, एक विंग, ॲव्हेन्यु एल२, एक्टरग्राईन ग्लोबल सिटी, विरार पश्चिम-४०१३०३. राजा दिनांक व प्रकार १२ मे, २०२५ व सांकेतिक तावा		ह.३,३०,०००/- (रुपये तीन लाख तीस हजार फक) इस्टे सादर करण्याची अंतिम तारीख: २१ जुलै, २०२५ वेळ: स.१०.०० ते सायं.५,००		